

Varroc Engineering Ltd.

Regd. & Corp. Office

L-4, MIDC, Industrial Area
Waluj, Aurangabad 431 136,
Maharashtra, India

Tel + 91 240 6653700
Fax + 91 240 2564540

email: varroc.info@varroc.com
www.varroc.com
CIN: L28920MH1988PLC047335



VARROC/SE/INT/2021-22/21

July 30, 2021

To,

The Manager- Listing
The Listing Department,
**National Stock Exchange of India
Limited**
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai-400051.

The Manager – Listing
The Corporate Relation
Department,
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai-400001.

NSE Symbol: VARROC

BSE Security Code: 541578

Sub: Newspaper Advertisement - Information regarding 33rd Annual General Meeting of the Company ('AGM')

Ref.: Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

We hereby enclose copies of newspaper advertisement published in the Business Standard (English) and Loksatta (Marathi), in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with Circular No.02/21 dated January 13, 2021, in respect of information regarding 33rd AGM scheduled to be held on Wednesday, August 25, 2021 at 11:00 a.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') without physical presence of the members.

Kindly take the same on your record and note the compliance.

Yours faithfully,
For Varroc Engineering Limited

Ajay Sharma
Group General Counsel and Company Secretary

Encl: e-newspaper clippings

Raymond Limited					
CIN: L17117MH1925PLC001208 Registered Office: Plot No. 158/H No.2, Village Zaitun, Ranagiri 415 612 (Maharashtra) Email: corp.secretary@raymond.in, Website: www.raymond.in Tel: 02352-232514, Fax: 02352-232513, Corporate Office Tel: 022-40349999, Fax: 022-24939036					
EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021					
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income from Operations	82570	136566	16316	344647
2	Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items	(11579)	7775	(34900)	(46456)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(15884)	7775	(34900)	(46456)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	(15651)	5645	(24215)	(29704)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	(15741)	6838	(24267)	(27900)
6	Reserves as shown in the audited Balance sheet	-	-	-	203079
7	Equity Share Capital (Face Value - ₹ 10/- per share)	6657	6657	6657	6657
8	Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised):				
(a) Basic		(23.51)	8.48	(36.40)	(44.63)
(b) Diluted		(23.51)	8.48	(36.40)	(44.63)

(₹ in lakhs, unless otherwise stated)

Notes:

- The Statement of Raymond Limited (the 'Company' / 'Holding Company') and its subsidiaries (referred to as the 'Group') together with Associates and Joint Ventures, have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- Financial results of Raymond Limited (Standalone Information)

Particulars	Quarter ended			Year ended
	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Income from Operation (Turnover)	41888	79285	2403	175241
Profit/(Loss) before tax	4386	9046	(17452)	(17649)
Profit/(Loss) after tax	4512	5935	(11883)	(11849)


The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial results for the quarter ended June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of standalone and consolidated results of the Company for the quarter ended June, 2021 are available to the investors at the websites www.raymond.in, www.bseindia.com and www.nseindia.com.

The above results were reviewed and recommended by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 29th July, 2021.

Gautam Hari Singhania
Sd/-
Chairman & Managing Director

Place : Mumbai
Date : July 29, 2021



VARROC ENGINEERING LIMITED

CIN: L2850DNMH1989PLC047335

Regd. Office: Plot No. L-4, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad - 431136 (M.S.)

Tel: +91-2240-6653790, Fax No: +91-2240-2564540

Web: www.varroc.com, Email: info@varroc.com

INFORMATION REGARDING 33rd ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that 33rd Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Wednesday, August 25, 2021, at 11.00 a.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, ('the Act') MCA circulars dated January 13, 2021 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 (collectively referred to as 'MCA circulars') and SEBI circular dated January 15, 2021 and May 12, 2020, to transact the business as set out in the Notice convening 33rd AGM. Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circular, Notice of 33rd AGM and Annual Report for FY 2020-21 will be sent only by electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participants or the Company. Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their email addresses with their Depository Participants ('DP') by following procedure prescribed by DP or alternatively, temporarily register/update their email addresses with the Company by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt Ltd at linkintime@linkintime.co.in.

The Company has engaged services of NSDL for providing remote e-voting facility ('Remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 33rd AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through Remote e-voting/e-voting and (iii) attending the AGM through VC / OAVM has been set out in the Notice of the AGM which will be despatched in due course.

The Notice of 33rd AGM and Annual Report for FY 2020-21 will also be made available on the Company's website at www.varroc.com, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Sd/-
Ajay Sharma
Group General Counsel and
Company Secretary
Membership No. - ACS 9127

For Varroc Engineering Limited
By Order of the Board of Directors

Date: July 29, 2021
Place: Aurangabad

THE PERIA KARAMALAI TEA & PRODUCE COMPANY LIMITED

Registered Office: 7, Munshi Premchand Sarani, Hastings, Kolkata - 700 021

Tel: 91-33-22233394/0010018, E-mail: periatea@periatea.com
Website: www.periatea.com, CIN: L01132WB1913PLC220832

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 2016 and amendments made thereto (referred to as 'the Rules').

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has sent individual communication vide its notice dated 06.07.2021 to the concerned shareholders whose shares are liable to be transferred during the financial year 2021-2022 to IEPF Authority under the said Rules.

The Company has updated details of such shareholders whose shares are due for transfer to IEPF Authority on its website at www.periatea.com. Shareholders are requested to verify.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accrued on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.


The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that upon such transfer, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details updated by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the shareholders do not receive any communication from the concerned shareholders on or before 19th October 2021, the Company shall transfer the shares to IEPF Authority as per procedure stipulated in the Rules.


In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at S.K.D Consultants Ltd., Surya 35, Mayflower Avenue, Behind Centuri Nagar, Sowripalayam Road, Coimbatore - 641028, Phone: +91 422 4958995 / 2539835-836 / Fax: +91 422 2539837, Email: info@skdc-consultants.com.

For The Peria Karamalai Tea & Produce Co. Ltd.
Sd/-
Lakshmi Niwas Bangar
Director
Date : 29th July, 2021
DIN : 00012677

Place : Kolkata



LIC HOUSING FINANCE LTD



LIC Housing Finance Ltd.
 CIN: L65922MH1989PLC052257
 Registered Office: Bombay Life Building, 2nd Floor, 45/47, Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001 Tel: +91-22-22049919, 22049799, Fax: +91-22-22049682
 Corporate Office: 131, Maker Tower, "F" Premises, 13th Floor, Cuffe Parade, Mumbai-400005
 Tel: +91-22-22178600, Fax: +91-22-22178777, Email: lichousing@lichousing.com, Website: www.lichousing.com

HAPPY HOME

LOAN OFFER

10% onwards

> Exclusive Griha Varishtha Home Loan scheme for retired pensioners and salaried individuals having pension benefit loan tenure upto attainment of 80 years of age

Limited period offer

STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021					
(₹ in Crore)					
Sr. No.	Particulars	Standalone Results			
		Quarter ended June 30, 2021	Quarter ended June 30, 2020	Year ended March 31, 2021	
		Reviewed	Reviewed	Audited	
1	Total Income from Operations	4,859.04	4,977.49	19,847.69	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	192.93	1,017.67	3,348.57	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	192.93	1,017.67	3,348.57	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	153.44	817.48	2,734.34	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	156.70	816.43	2,731.94	
6	Paid up Equity Share Capital	100.99	100.99	100.99	
7	Earning Per Share (of ₹ 2/- each) * (for continuing and discontinued operations)				
	Basic & Diluted	3.04 *	16.20 *	54.18	
	* (The EPS for the Quarters are not annualised)				

- Notes**
- The figures for the previous periods have been regrouped / reclassified / restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended June 30, 2021.
 - The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the Quarterly / Annual Standalone Financial Results are available on the Stock Exchanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange (BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and Company's website www.lichousing.com.

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021					
(₹ in Crore)					
Sr. No.	Particulars	Consolidated Results			
		Quarter ended June 30, 2021	Quarter ended June 30, 2020	Year ended March 31, 2021	
		Reviewed	Reviewed	Audited	
1	Total Income from Operations	4,867.22	4,986.01	19,880.22	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	193.77	1,021.77	3,365.13	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	193.77	1,021.77	3,365.13	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	151.07	824.08	2,741.15	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	154.51	822.44	2,740.29	
6	Paid up Equity Share Capital	100.99	100.99	100.99	
7	Earning Per Share (of ₹ 2/- each) * (for continuing and discontinued operations)	2.99	16.33	54.32	
	Basic & Diluted * (The EPS for quarters is not annualised)				

- Notes**
- The figures for the previous periods have been regrouped/ reclassified/ restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended June 30, 2021.
 - The above is an extract of the detailed format of Annual Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Consolidated Financial Results are available on the Stock Exchanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange (BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and Company's website www.lichousing.com.

For and behalf of the Board
Sd/-
Y. Vishwanatha Gowd
Managing Director & CEO

Place : Mumbai
Date : July 29, 2021

Apply for Home Loan on LIC HFL HomY App. / Message "New Home Loan" through 83699 98182

FORM C INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)	
RELEVANT PARTICULARS	
1. Name of the corporate debtor	BKIM Industries Limited
2. Date of incorporation of corporate debtor	25/02/2011
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Ministry of Corporate Affairs, ROC, Kolkata
4. Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	L21000WB011PLC181256
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered office address as per MCA Records: Bikaner Building, 3rd Floor, 81 La Bazar Street, Kolkata - 700 021
6. Insolvency commencement date of the corporate debtor	30th December 2020 as per the order of the date of the Insolvency Commencement by the Tribunal Bench at Kolkata. (The order was uploaded on the website of MCA, on 31st December 2020).
7. Date of initiation of expression of interest	29th July, 2021
8. Eligibility for resolution applicants under section 2(25)(ii) of the Code is available at:	Details can be sought by mailing at kulita.sp@gmail.com
9. Notice of insolvency applicable under section 23A are available at:	Available at the website of the IBB: https://ibb.gov.in/ legal framework or can be obtained by mailing at kulita.sp@gmail.com
10. Last date for receipt of expression of interest	14th August, 2021
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	14th August, 2021
12. Last date for submission of objections to provisional list	29th August, 2021
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	8th September, 2021
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	29th August, 2021
15. Manner of obtaining request for resolution plans, evaluation matrix, information memorandum and further information	The Resolution Professional (RP) will share the documents through E-mailed Mail/Virtual Data Room after the upload of KYC, eligibility under Section 23A of IBC, 2016 and eligibility as approved by CoC.
16. Last date for submission of resolution plans	29th September, 2021
17. Manner of submitting resolution plans to resolution professional	Soft copy: By emailing at kulita.sp@gmail.com or in a pen drive in a password protected file. Hard copy: By speed post hand delivery at the address given in item no. 21.
18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	29th October, 2021
19. Name and registration number of the resolution professional	Mr. Karanish Dutta BBB(PA)018P-P0202017-1810361
20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Mr. Karanish Dutta Charterhouse International Centre, 14th Floor, Flat No-13A 33A, J.L. Nehru Road, Kolkata-700 071 karanish@kps.in
21. Address and email to be used for correspondence with the resolution professional	Mr. Karanish Dutta Charterhouse International Centre, 17th Floor, Flat No-13A 33A, J.L. Nehru Road, Kolkata-700 071 kulita.sp@gmail.com
22. Further details are available at or with:	Details can be obtained by mailing at kulita.sp@gmail.com
23. Date of publication of Form C	29th July, 2021

NOTE: The CRP period excluding the partial lockdown period is ending on 23rd August 2021. However, the RP is in the process of filing an application on 12 of the Code for extension of the CRP period by 90 days before the Adjudicating Authority as approved by the CoC.

Karanish Dutta
Resolution Professional of BKIM Industries Limited
IBBI Reg. No: BBB(PA)018P-P0202017-1810361
Charterhouse International Centre, 17th Floor, Flat No-13A
33A, J.L. Nehru Road, Kolkata-700 071
MO: 9877040801, (P): +91 94005 8195
Date: 30.07.2021
Place: Kolkata
Email ID: kulita.sp@gmail.com, karanish@kps.in



पंजाब नेशनल बैंक Punjab National Bank

...the name you can BANK upon...

Head Office: Plot No. 4, Sector - 10, Dwarka, New Delhi - 110 075
(E-mail: hq@pnbs.co.in)

Notice of the EGM/Specified/Cut-off Date

Pursuant to the Punjab National Bank (Shares & Meetings) Regulations, 2000 and other applicable laws / guidelines, Notice is hereby given that an Extraordinary General Meeting (EGM) of the Shareholders of the Bank is scheduled to be held on **Wednesday 08th September, 2021 at 11.00 a.m.** through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to conduct Election of ONE Director of Punjab National Bank from amongst the shareholders other than the Central Government, pursuant to the provisions of Section 92(3) of the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970.

The Bank has fixed Friday, 13th August, 2021 as the Specified/Cut-off Date for the purpose of determining the Shareholders eligible for participating (nominating, contesting and voting) in the aforesaid Election.

The last date and time for submission of Nomination forms by the shareholders desirous of contesting the election shall be **Tuesday, 24th August, 2021 by 05.00 p.m.**

In compliance of MCA General Circular Nos. 10/2021 dated 23.06.2021, 39/2020 dated 31.12.2020, 33/2020 dated 28.09.2020, 22/2020 dated 15.06.2020, 17/2020 dated 13.04.2020 and 14/2020 dated 08.04.2020, read with SEBI Circular SEBI/HO/CFD/MOD/2021/11 dated 15.01.2021, the detailed Notice of the EGM inter alia containing the relevant provisions for the Election will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Bank/Depository Participant(s), only in electronic form, in due course.

The Notice of the EGM will also be made available on the website of the Bank i.e. www.pnbindia.in, on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com, and on the website of NSDL (e-voting agency) i.e. www.evoting.nsdl.com.

Shareholders holding Shares in dematerialized form and whose email addresses are not registered, are requested to register their email addresses and mobile numbers through their depository participants. Shareholders holding shares in physical form are requested to furnish their email addresses and mobile numbers to the Bank's Registrar and Share Transfer Agent M/s Beetal Financial & Computer Services (P) Ltd. at beetal@beetalfinancial.com. Further such Shareholders are also requested to dematerialize their shares held in physical form.

Shareholders will have a facility to exercise their right to vote in respect of the business to be transacted at the EGM by electronic means (remote e-voting and e-voting during the EGM). The shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and shareholders who have registered their email addresses may refer to the procedure for casting vote as stipulated in the detailed Notice of the EGM.

For all information relating to the Election, Shareholders are requested to visit Bank's website i.e. www.pnbindia.in.

By Order of the Board of Directors
For Punjab National Bank
(Eka Pasricha)
Company Secretary

Place: New Delhi
Date: 29.07.2021

